

Date: 28th August, 2022

ιυ,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001 National Stock Exchange of India Limited

Bandra Kurla Complex, 5th Floor, Exchange Plaza, Bandra (East), Mumbai – 400051

Sub: Submitting Copy of Newspaper advertisement

Ref: BSE: Scrip Code: 513121, NSE: SYMBOL: ORICONENT

Dear Sir/Madam(s),

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, Please find enclosed the copies of newspaper advertisement published in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) in compliance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') dated May 05th, 2020 and 13th January, 2021.

We hope you will find it in order and request you to kindly take the same on your records.

Thanking you, Yours faithfully,

For Oricon Enterprises Limited

Sanjay Jain

Company Secretary

CAUTION NOTICE Notice is hereby given to the public at large that our client Mr. Nilesh Datta, residin at 102, Chuchum Apartments, Saraswati Road, Santacruz (W), Mumbai: - 400 054 i renowned Property Broker and working in the said field since last several years That pursuant to the approach made by our client and after due diligence made b M/s. PTR Universal a registered Partnership Firm of Mr. Triloksingh Rajpal and Mr Rohit T. Rajpal, had offered the proposal to construct Maheshwar Shikhar CHS Ltd. That after finalizing the terms and conditions between M/s. PTR Universal and the members of Maheshwar Shikhar CHS Ltd., M/s. PTR Universal carried out all the cessary paper works and after submitting the same to the concerned Authorities of the MCGM, got the plan sanctioned in respect of the re-development of the society building and thereby commenced the said re-development work.

That as the said re-development was nearing 60% of its completion, additional FS ecame available in respect of the said Re-development of the society building being a benefit of road width and set back. That pursuant to the request made by M/s PTR Universal to our client for availing the utilization of additional FSI in favour o M/s. PTR Universal, our client convinced the members of the said society to nanimously surrender the additional FSI available to them i.e. additional area on the 11th Floor, in favour of M/s. PTR Universal and got the resolution passed for the

That in pursuant to the meetings held between M/s. PTR Universal, our client and one Mr. Suresh C. Shah (Treasurer of Maheshwar Shikhar CHS Ltd.), there was ar understanding that the brokerage fee for sum of Rs. 1.20,00,000/- in respect of the enefit for the use of additional FSI to be paid by M/s. PTR Universal in the ratio o 50%: 50% to our client and said Mr. Suresh C. Shah on completion of slab on the 1th Floor of the said building. That in pursuant to the understanding arrived petween M/s, PTR Universal, our client and Mr. Suresh C, shah, Mr. Suresh C. Shah nanded over the certified copy of the Resolution dated 30.03.2019 along with the signatures of all the members and other original relevant documents to our client however on the basis of Xerox copies of the Resolution dated 30.03.2019 and letter dated 30.03.2019, M/s. PTR Universal have loaded the said benefit with the MCGM and after getting the sanction from the concerned Authority, M/s. PTR Universal have utilized the same by constructing a Flat with 1100 sq. ft. carpet area on the 11th floor of the said building for their own benefit.

That our client time and again has demanded the aforesaid sum of Rs. 60,00,000/- of his share, due and payable by M/s. PTR Universal to our client, being the brokerage amount, however M/s. PTR Universal failed and neglected to pay the said sum of Rs. 60,00,000/-, despite assurances and promises made by M/s. PTR Universal to our client and therefore with no other alternative left, our client was compelled to issue a Demand Notice dated 03.08.2022 for the same. That despite service of the said lemand Notice dated 03.08.2022, M/s. PTR Universal failed and neglected to par the said sum of Rs. 60,00,000/- till date.

That the public at large are hereby cautioned that anyone dealing with the said M/s PTR UNIVERSAL or their agents / representatives shall be at their own risk and

consequences, which please take note of. That the Hon'ble Secretary & Chairman of Maheshwar Shikhar CHS Ltd., Jn. Of St Andrew's Road & Gurjar Lane, Santacruz (W), Mumbai: - 400 054 are further cautioned Not to issue Share Certificate and NOC to the Developer i.e. M/s. PTR Universal for the selling of new flats to the prospective buyers in the sellable area o he re-developed building. Place:- Mumba

Date: - 26/08/2022

Sd/-AJS Legal, Advocates & Consultants

206, 2nd Floor, Pinky Palace, S.V. Road, Khar (W), Mumbai- 400 052. Mobile No:- 98202 71355, Email:- ajitjs@hotmail.com

PUBLIC NOTICE MR. SATISH SIYARAM SHETH a Member of the Siddharth Naga Udaaka C.H.S. Ltd., situated a Siddharth Nagar, Goregaon (West) Mumbai - 400 104, (Society) and nolding New Shop bearing No. 3 Wing - B, on the Ground Floor, in the building of the Society, expired or 3/1/2020 without making an

The Society hereby invites claims o claimants/objector or objectors to the ransfer of the said shares and nterest of the deceased member i the capital/property of the Society within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims objection for transfer of shares and nterest of the deceased member in he capital/property of the Society. no claims/objection are received vithin the period prescribed above the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the Society in such aws of the Society. The claims objections, if any, received by the Society for transfer of shares and the nterest of the deceased member i the capital/property of the Society provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye laws of the Society is available fo nspection by the claimants/objectors n the office of the Society between 2.0 0 P.M. to 4.00 P.M. from the date o publication of the notice till the date o expiry of its period.

The objections if any should be sen directly to the Society at its office address at Siddharth Nagar Udaaka C.H.S. Ltd., Building 57 A & B, Siddharth Nagar, Goregaon (West) Mumbai - 400 104.

For and on behalf of Siddharth Nagar Udaaka Co-op. Hsg. Soc. Ltd. Sd/-

Hon. Secretary umbai Date: 26.08.2022



The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

> [Under Rule 8(1)] **POSSESSION NOTICE** (Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (the said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to the below mentioned borrowers/ guarantors to repay the amount mentioned in the notice plus further interest as mentioned below within 60 days from the date of the said notice. The borrower(s) quarantors, having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrower(s) guarantors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act, read with rule 8 of the said rules on the under mentioned date. The borrower(s) /secured debtors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd., Mumbai

Sr. No.	Name of the Borrower(s)/Sureties	Date of Demand Notice & Outstanding Amount	Date of Possession	Description of Immovable Properties & owner(s) of the Secured Asset(s)
1.	Mrs. Madhu Harishankar Tiwari -Borrower Mr. Suryaprakash Harishankar Tiwari Mr. Bhalchandra Prakash Holam Mr. Harishankar B Tiwari -Sureties	20/05/2022 & Rs. 19,69,090.50 (as on 30/04/2022 with further interest from 01/05/2022)	24.08.2022	Flat No. E/406, 4th Floor, Building No.2, Ruturaj Vastushilp Phase – II, Village Nilemore, Nallasopara (W), Taluka Vasai, Dist. Palgar – 401 203 owned by Mrs. Madhu Harishankar Tiwari.
2.	Ms. Vidhita Jayaram Shetty -Borrower Mr. Anand Sunder Shetty Mr. Divakar Anand Shetty Mr. Jayaram Raghunath Shetty -Sureties	& Rs. 11,69,491.00 (as on 30/04/2022 with		Flat No. 401, 4th Floor, Sai Kalkai Apartment, Village Tulinj, Nagindas Pada, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar – 401 209 owned by Ms.Vidhita Jayaram Shetty.
	Dated: 24.08.2022 Sd/- Place: Mumbai Authorised Officer			



MANDVI BRANCH

281/287, Kanmoor House, NarsiNatha Street, Masiid Bunder, Mumbai 400009 E-mail: Mandvi.MumbaiSouth@bankofindia.co.in

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

1. Mrs. Shushma Mahendra Yadav 404 Ravi Jangid Estate CHS. Near Vijay Park, Mira Road (East). Thane. Maharastra-401107

2. Mrs. Shushma Mahendra Yadav

Flat No. B-103. 10 Floor, Chandika Residency, Wakipada, Naigaon (East), Palghar. Maharastra-401208

At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of Rs.1681000.00 (Rupees Sixteen Lac Eighty-one Thousand) We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues thereunder as on the date of this notice:-

Nature of Facility	Sanctioned Limit (in INR)	Outstanding (In INR)
Loan A/c 003275110000144	Rs.1681000.00	Rs. 2025583.99 (details as per paragraph 4 below)

2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/securities (particulars of properties/assets charged to Bank):-

Principal: (a) Flat No 8-103, B Wing in the building called Chandika Residency on 1st Floor, admeasuring 505 sq. ft. (49.63 sq. mts built-up), Chandrapada, Behind Chandika Temple, Wakipada, Naigaon (East), Taluka- Vasai, Dist-Palghar, Maharastra-401208

As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 31.01.2019 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.

For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank (contractual dues up to the date of notice) sum of Rs. 2025583.99 i.e. Twenty Lac Twenty Five Thousand Five Hundred Eighty Three and Paisa Ninety Nine (Ledger Outstanding 1618618.10+ Uncharged Interest 406965.89) with further interest thereon, presently @ 7.70 %p.a. compounded withmonthly rests, and all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.

While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

The amounts realized from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be paid to you.

If the said dues are not fully recovered from the proceeds realized in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you.

Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets w way of sale, lease, license, gift, mortgage or otherwise. 9. The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice and exercise powers under

Section 13 of aforesaid Act. 10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other right or remedy

available to the Bank Place: Mumbai

Date: 19.08.2022

Authorised Officer Bank of India, Mandvi Branch

XX Karnataka Bank Ltd. POSSESSION NOTICE

Head Office: Mangaluru-575002 CIN: L85110KA1924PLC001128 ARM Branch : Mumbai. 2nd Floor, 'E'-Block Phone: 022-26572816/26572804 E-Mail: mumbaiarm@ktkbank.com Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051. Website: www.karnatakabank.com

WHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitization nd Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 nereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section (nereinater referred to as said act) and in exercise or powers conterred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notice dated 08.12.2021 under Section 13(2) of the said Act, calling upon the borrowers (1) Mr. Balram R Pandey S/o Mr. Ramkishan Pandey and 2) Mrs. Phulbas Balram Pandey W/o Mr. Balram R Pandey, both are residing at: Flat No.103, Om Varadhavinayak Apts., LBC Nagar, behind Bhavesh Plaza, Nallasopara West, Thane-400209, to repay the amount mentioned in the Notice being Rs.26,51,355.55 (Rupees Twenty Six Lakh Fifty One Thousand Three Hundred Fifty Five and Paisa Fifty Five Only Within Rold days from the date of receipt of the said Notice

Only) within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned being the Authorised Officer has taken possession f the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 3(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 24th day of August 2022. he borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, i espect of time available, to redeem the secured assets.

respect of time available, to redeem the secured assets. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with this property will be subject to the charge of KARNATAKA BANK LTD Mumbai-Kandivii (West) Branch for an amount being Rs.29,19,486.55 (Rupees Twenty Nine Lakh Nineteen Thousand Four Hundred Eighty Six and Paisa Fifty Five Only) i.e. Rs.15,37,139.23 in OD A/c No.093700100145701 as on 31.07.2022 plus future interest and costs from 01.08.2022 and Rs.13,82,347.32 in TL A/c No.0937001601031801 as on 20.08.2022 plus future interest and costs from 21.08.2022.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

1) All the piece and parcel of Flat No.402, on the fourth floor, admeasuring 350 Sq. ft. Wing-S of the building known as "Shivam Apartment" in the society known as Central Park Shivam Co-operative Housing Society Ltd. being constructed on Plot No.7, S. No.7 to 11, 15 to 17 and 19 to 25 at village More taluka Vasai District Thane and within the registration District and Sub-District of Vasai No.II (Virar) and bounded: East: by Central Park Road, West: by Railway Track, North: by HP Petro ump, South: by Internal Road

Pump, South: by Internal Road
2) All the piece and parcel of Flat No.103, on the first floor, admeasuring 61.84 Sq.
Mtrs. in the building known as "Om Vardhavinayak Apartment" in the society known
as Om Vardhavinayak Co-operative Housing Society Ltd. being constructed on
Survey No.32-B, Hissa No.02 at village Sopara, Taluka Vasai District Thane within the
jurisdiction area of Sub-Registrar Vasai No.III (Nallasopara) and bounded: East: by
Flat No.102, West: by Open/Wall, North: by Flat No.104, South: by Open/Wall

DATE: 24.08.2022 PLACE: Nallasopara Thane

[Regulation 33(2)

EXH No.

e-TENDER NOTICE — 071 / 2022—23

 $Following \,e\hbox{-}Tender\,offers\,are\,invited\,online\,from\,registered\,contractors\,/\,companies\,etc.$

Particulars of Work / Supply

Annual work contract for maintenance of Ash

Supply. Installation & Commissioning of 150W

& HCSD system complete & allied works)

energy efficient LED fixtures at Unit-1 to 4

Procurement of suction valves, inlet gates &

Procurement of Surge Protection Devices for

Work contract for carrying highly explosive

Hydrogen gas leak detection test and also

pressure purity checking and leak attending

PHYSICAL POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

Branch Office: Premises No. 201, 2nd Floor, West View, Opp. ICICI Bank, Veer Savarkar Road, Thane- 400602

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the

Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement)

rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the

notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that

the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings

Description ofproperty/ Date of Possession

Khasra No 170 Ph No 74 Borkhedi Butibori Mouza

Borkhedi Tah Nagpur Near Taparson Hero Showroom Nagpur Nagpur Maharashtra 441106. Bounded By-North: Remaining Portion of Agricultural Land, South:

Agricultural Land of Khasra No. 168, East: Agricultura

Land of Khasra No. 171, West: Agricultural Land of Khasra No. 169. / Date of Possession- 23-Aug-22

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059 Branch Office: 1st Floor, Gokul Roshan, Plot No 25 & 26, Zenda Chowk, Dharampeth, Nagpur-440001

with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

work in case of sensitivity at Khaperkheda TPS.

Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

Date of Demand

in Demand Notice (Rs.)

18-01-2022

Rs. 10,51,843/-

12-05-2022

Name

Branch

Nagpur-B

Nagpur-B

Place: Mumbai

Date: 25th August, 2022

HT/LT boards required for U#5 Khaperkheda TPS.

strainers for ash slurry system at AHP-I.

TG floor, 210 MW TPS Khaperkheda.

Handling Plant of Unit-3 & 4 (Dry Ash Evacuation)

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II AT MUMBAI MISNISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA 3rd floor MTNL Bhavan, Strand Road Apolo Bunder, Badh Colaba Market, Colaba, Mumbai- 400005 **DEMAND NOTICE**

NOTICE UNDER SECTION 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT 1993 AND RULE 2 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961.

R.O. NO. 27 OF 2022

MAHAGENCO

e-Tender

No.

TN0582

AHP1

TN0588

EM1

TN0590

AHP1

Refloated

TN0592

EM2

Refloated

TN0593

WTP1

Sr. Name of the Borrower/

Gajanan Tekchand

Shate (Borrower)

Nikesh Tekchand Ghate (Co-Borrower), LHNAG00001321991.

Santosh Sukhadeorao

Co-borrower/ Loan Account Number

NEXT DATE: 22/09/22 UNION BANK OF INDIA Versus

MOHAMED MISTRY & CO. PROP. MR. ASIF ALI AHMED ALI SHAIKH

To, Mohamed Mistry & Co., Proprietor Mr. Asif Ali Ahmed Ali Shaikh i) Room No. 714, A Wing, Building No-13, Avdhan CHSL RNB Plaza, Rammandir Rd, Goregaon (west), Mumbai - 400 062. ii) Room No 30, 2nd Floor, Chauhan Building Lane, Opp. Post office, SV Road, Andheri (west), Mumbai- 400 058.

iii) Room No. 09, 1st Floor, Halimbai Building, Opp. House No.7, Gauthan Lane No-2, Andheri (west), Mumbai- 400058.
This is to notify that a sum of **Rs. 60,69,124.46 ps** (Rupees Sixty Lakhs Sixty

Nine Thousand One Hundred Twenty Four and Forty Six paise only) has become due from you as per ibid Recovery Certificate drawn up in O.A. No. 960 of 2017 by the Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal-II, Mumbai. The Applicant is entitled to recover the sum of Rs. 60,69,124.46 ps (Rupees Sixty Lakhs Sixty Nine Thousand One Hundred Twenty Four and Forty Si Paise only) with cost of Rs. 88,000/- (Rupees Eighty Eight Thousand only) along with future simple interest @13.10% per annum w.e.f. 20/06/2017 till recoven rom the Certificate Debtor Mohamed Mistry & Co. through its Proprietor: Mr Asif Ali Ahmed Ali Shaikh.

ou are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipt of the Notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993 and Rules thereunder: In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:

a) Such interest as is payable for the period of commencing immediately after b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this

notice and warrants and other processes and all other proceedings taken fo recovering the amount due.

You are hereby ordered to appear before the undersigned on 22/09/2022 a

12 pm for further proceedings

siven under my hand and seal of the Tribunal, on this date 22/08/2022. sd/- (S.K. Meshram

Recovery Office DRT-2, Mumba

are available at our website https://eprocurement.mahagenco.in.

RFX No.

3000031652

3000031613

3000031662

3000031675

3000031815

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

FORM NO. 14 [See Regulation 33(2)] DEBTS RECOVERY TRIBUNAL-Government of India,

Ministry of Finance, Departmen of Financial Services 2nd Floor. Bhikhubhai Chambers 18, Gandhikunj Society, Nr. Kochrab Ashram, Ellisbridge,

Ahmedabad-380 006 [Established u/s. 3 of the Recover of Debts due to Banks & Financia Institution Act, 1993, for the area comprising Districts of Ahmedabad Gandhinagar, Mehsana, Patan Sabarkantha (Himmatnagar) Banaskantha (Palanpur) of Gujara State w.e.f. 1st June, 2007] (See Section 25 to 29 of the

Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993 read with Rule 2 of Second Schedule of the Income Tax Act, 1961) R.C. NO. 368/2019

O.A. NO. 652/2017 ICICI BANK LTD., ELLISBRIDGE, AHMEDABAD. ...Certificate Holder V/s.

MAHESHBHAI PARSHOTAMBHAI THACKER & ORS .Certificate Debtor DEMAND NOTICE

CD No. 1 Maheshbhai Parshotam Thacker 79, Odhav Park-2, Pramukh Swami Nagar, Tal. Bhuj, Dist. Kutchh, Bhuj-370001.

CD No. 2 **Bhadresh Trading Corporation** Limited

A Company incorporated unde the Companies Act. 1956 and having its Registered Office at 205, Majestic Shopping Center 2nd Floor, 144, J.S.S. Road, Girguam, Mumbai - 400004. AND ALSO AT: 101-104, Tower A. Peninsula Corporate Park, Lower Parel (West), Mumbai-

CD No. 3 Bhadresh Vasantrai Mehta 402, Manju Veena 2/A, Narayar Dabholkar Road, Opp. NAPEA NSEA Road, Mumbai- 400006

In view of the Recovery Certificate issued in O.A./M.A./Misc.I.A. /Exe. Pet./ No. 652/2017 passed by the Hon'ble Presiding Officer, DRT-I, Ahmedabad an amount Rs. 60,63,363.00 (Rupees Sixty Lacs Sixty Three Thousand Three Hundred Sixty Three Only) (decreetal amount) is due against you. You are hereby called upon to

deposit the above/below sum within 15 days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made as per rules. In additions to the sum aforesaid

you will be liable to pay: (a) Such interest & Cost as is payable in terms of Recovery

(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and other process that may be taken for recovering the amount due. Given under my hand and the sea

of the Tribunal, this 27th day of April 2022. Next Date: 08.09.2022

(Atul Kumar Tripathi) Recovery Officer-DRT-I, Ahmedabad

Estt. Cost

Rs.

(In Lakhs)

134.13

37.80

30.83

49.84

19.77

(Formerly known as Excel Infoways Limited)
CIN-145400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 53.
Tel: 022-26394246, Fax: 022-26394248, Email: cs@excel-infoways.com

Website: www.excel-infoways.com NOTICE In continuation of our newspaper advertisement published on August 20, 2022 NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, September 20, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility provided by The Central Depository Service (India) Limited. to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in accordance with the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, MCA Circular dated 8th April, 2020 read with Circular dated 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 and SEBI Circular dated 12th May, 2020, January 15, 2021 and 13th May, 2022

EXCEL REALTY N INFRA LIMITED

(collectively referred to as "Circulars"). n compliance with the above circulars, copies of the Notice of AGM along with Annual Report has been sent electronically to those members who have registered their email address with Company/Registrar_and Share Transfer Agent (RTA)/Depository Participants as on August 19, 2022. The company has sent the notice of AGM along with Annual Report through emails on August 25, 2022. The full Annual Report is available on the website of the Company i.e. http://www.excel-infoways.com/FinancialResult/ ANNUAL_REPORT_21_22.pdf and website of BSE Limited, i.e. www.bseindia.com and National Stock Exchange(s) of India Limited i.e. www.nseindia.com

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and any amendment made thereof the register of members and share transfer books of Company will remain close from Wednesday, September 14, 2022 to Tuesday, September 20 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is offering e-voting facility to its Members whose names appear in the Register of members/ Beneficial owners as on the cut-off date ("the record date") i.e. Tuesday, September 13, 2022 to exercise their right to vote by electronic means and for those members who are unable to exercise their voting rights through remote e-voting may exercise their voting rights through e-voting provided at the Annual General Meeting on the businesses set out in the Notice convening the AGM. The voting rights shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company as on the

cutoff date i.e. Tuesday, September 13, 2022. The members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/RTA. Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of AGM. Additionally, Members who have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice, is given in Notice of AGM.

The Company has availed the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the Authorized Agency to provide e-voting facility. The detailed instructions and information relating to e-voting and the Notice convening the AGM are available on the website of the Company i.e http://www.excel-infoways.com/FinancialResult, ANNUAL REPORT 21 22.pdf and the website of CDSL, www.evotingindia.com. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting: From 9.00 a.m. (IST) on Saturday, September 17, 2022. End of e-voting: Up to 5.00 p.m. (IST) on Monday, September 19, 2022.

The e-voting module for remote e-voting shall be disabled after 5.00 p.m. (IST) on and Members will not be allowed to vote electronically thereafter. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote during the AGM through e-voting for all business specified in the Notice dated August 4, 2022

M/s. Kothari H. & Associates, Company Secretaries has been appointed by Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and voting by poll paper in the meeting in fair and transparent manner.

Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the cut-off date for e-voting may obtain user id and password by writing to the Company at the registered office address or email is cs@excel-infoways.com or to Compan Registrars and transfer agents Link Intime India Private Limited, C- 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or email id: rnt.helpdesk@linkintime.co.in car exercise their right to vote by electronic means.

The result of e-voting and votes cast at the AGM shall be declared within Two Working Days from the conclusion of the Meeting and the result declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to BSE Ltd and National Stock Exchange of India Limited and will also place on the Company as well as CDSL website.

For any queries or grievance connected with the e-voting, Members are requested to visit 'Help' and 'FAQ' sections of www.evotingindia.com (CDSL website) or contact Mr. Rakesh Dalvi Designation: Manager, Address: 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013. Phone Number 022-23058542/43 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com

By order of the Board of Directors For Excel Realty N Infra Limited Sd/-

Place: Mumbai

Lakhmendra Khurana Managing Director DIN: 00623015



Reg. Office: 1076 Dr E Moses Road, Worli, Mumbai – 400018 Website: www.oriconenterprises.com, E-mail: share@ocl-india.com Tel. No.: 022-43662200, Fax No. 022-24963055

NOTICE OF 52ND ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that, **52nd Annual General Meeting (AGM)** of the Company will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") on Wednesday, 28" September, 2022 at 03:00 P.M. as per provisions of Companies Act, 2013, Rules framed thereunder and SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange, Board of India vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 Dated January 15, 2021 (referred to as "SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue.

Electronic Copies of the AGM Notice and the Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 will be sent electronically only to those members whose email addresses are registered with the Company/ Depositories/ Registrar & Transfer Agent. As per the MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member.

The Notice and Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 will be available on the Company's website at www.oriconenterprises.com, on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange(s) on which the shares of the Company are listed, i.e BSE and NSE at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respectively.

Manner to register/update email address:

Members who have not yet registered their e-mail address(es) are requested to write mail to our RTA Bigshare Services Private Limited at <u>investor@bigshareonline.com</u>

For permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ("DPs") and Members holding the shares in physical form are requested to update the same with Registrar & Transfer Agent.

Manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM:

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. The log-in credentials for casting votes through e-voting facility shall be made available

he manner provided above. The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of e-voting during the

Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM/ e-voting during the

to the members through e-mail after successfully registering their email addresses in

Book Closure Notice and Dividend:

AGM will be provided in the Notice of AGM.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed hereunder and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, Notice is hereby given that the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2022 to 28th September, 2022 (both days inclusive) for ascertaining the list of Members who would be entitled to receive dividend of Rs. 1 per Equity Share of the Face Value of Rs. 2 each for the year ended 31st March, 2022, that may be declared at the AGM of the Company. The dividend, if declared, at the AGM will be paid after 28th September, 2022 to those Members:

a) the Members holding shares in physical mode and whose names appear on the Register of Members as on 28th September, 2022.

the Members holding shares in electronic form and who are beneficial owners of the Shares as on the close of working hours of 20th September, 2022, as per the details furnished by the Depository (ies) As directed by SEBI the dividend will be paid through electronic mode to the Members

who have updated their bank account details. In the event the Company is unable to pay dividend to any member by electronic mode, due to non-availability of the Bank Account details, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque/ demand draft to such members at the registered address by post. Members are requested to update their complete bank account details with the

depositories where shares are held in dematerialized mode and with Bigshare Services Private Limited where in shares are held in physical mode at investor@bigshareonline.com/ vinod.y@bigshareonline.com along with copy of the equest letter signed by the Members mentioning the name, folio number, bank accoun details, self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf

Members may note that pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend income has become taxable in the hands of the Members with effect from 01st April, 2020 and therefore, the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from dividend payable to Members. For the prescribed rates for various categories, Members are requested to refer to the Finance Act, 2021 and amendments thereof. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate as applicable or no deduction of Tax, Members are requested to submit required documents in accordance with the provisions of the Act or or before 15th September, 2022. Members are requested to update their PAN with the Company/ Bigshare Services Private Limited (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode)

For Oricon Enterprises Limited Sanjay Jain Company secretary

Khasra No 75 At Mouza Amgaon Sawangi Road Amgaon (devadi) Taluka Hingna And Dist Nagpur Neal Kadse High Scholl Nagpur Nagpur Maharashtra 440002. Bounded By- North: 9.00 Mtr. Wide Road, South: Plot No. 05, East: Khasra Boundary, West: Plot Rs. 13,42,146/-Raibole (Borrower), Sarika Santosh LHNAG00001317701. No. 07. / Date of Possession- 23-Aug-22 Shahabuddin Amjadali Grd Flr A Wing Bhakti Residency Plot No. 21 NR 10-05-2021 Thane- B Hagare Nagar Bhopele Village Neral West Karjat SR No. 228 A Shop No. 3 Neral Maharashtra-410101. Bounded By-North: Bldg, South: Bldg, East: B- Wing, West: Int. Road. Date of Possession- 23-Aug-22 Rs. 13,27,915/-Khan (Borrower) Amjad Ahmedali Khan (Co-Borrower), Nizamuddin Amjadali NHTNE00001301239 II S. No. 68/B, Plot No. 33 Village Anjap Wakas, Rahul Siddharth 03-08-2022 Thane- B Neral, Karjat Karjat Maharashtra Karjat Maharashtra- 410101. Bounded By- North: Road, South: Plot No. 32, East: Road, West: H. No.1, 2+6. LHTNE00001285268. 15,38,386/-

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date of Possession- 23-Aug-22

Date: August 26, 2022 Place: Nagpur, Karjat

Authorized Officer ICICI Home Finance Company Limited



www.freepressjournal.in

Notice is hereby given that I am investigating title of the following Property owned by Mr. Hiren Bharat Thakkar more particularly described in the Schedule hereunder.

Any person having any claim against the said Property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise is hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within 14 days from this notice hereof failing which the claim of such person/s will be deemed to have been waived/ abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

Schedule of the Property

Flat no. 1401, admeasuring about 940 sq. ft. Carpet area (as per RERA)on 14th Floor of the building known as "Harsh Bakul" situated at Plot no.: 211, C/S. No. 192/10, Matunga Division, Deodhar Road, Matunga East, Mumbai-400019 ('Property')

Adv. Alisha Parekh

PLACE: MUMBAI DATE: 26.08.2022

519, Kaveri Neeta CHSL, Flat no.C2, 3rd Floor, H.R. Mahajani Marg, Matunga(E), Mumbai- 400019 E: parekh.alisha@gmail.com # 9820164291

> जोडपत्र १३ (रेग्युलेशन ३७(१) पहा सर्व परवानगी मोड द्वारे

वसुली अधिकारी कार्यालय कर्ज वसली न्यायाधिकरण, मंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई ४००७०३

आरसी क्र. ४६८/२०१६ लिलाव विक्रीची तारीख : २८.०९.२०२२ विक्रीची उद्घोषणा : स्थावर मिळकत

आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३७, ३८ व ५२ (१) (२) सहवाचता रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ अन्वये विक्रीची उद्घोषणा. बँक ऑफ बडोदा वि. संजय पाटील आणि पाटील आणि इतर

प्रक-१) संजय पाटील आणि अन्य

पलॅट क्र. २०३, २ रा मजला, माऊली दर्शन सेक्टर क्र. १०, खांदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई ४१०२०६ आणि फ्लॉट क्र. ३०१, सेक्टर क्र. १०, श्री महालक्ष्मी अपार्टमेंट प्लॉट क्र. १८४/१८५, न्यु पनवेल, नवी मुंबई

प्रक-२) श्री. लक्ष्मण केशव भगत सेन्ट्रल रेल्वे जासाई वर्कशॉप, उरण जवळ, नवी मुंबई

प्रक-३) श्री. जगन्नाथ सिताराम दिपणकर

येथे आनंद नगर २, व्ही टी पाटील रोड, बोरवा चर्च मागे, गोवंडी, मुंबई ४०००८८ प्रक-४) श्री. महेश दाम् खारे

येथे डी-१,०,३, सेक्टर १८, नेरुळ, नवी मुंबई

ज्याअर्थी, संयुक्तपणे आणि वेगवेगळे प्र.क. कडून व्याज आणि रु. १२२६२७९.०० (रुपये बारा लाख सव्वीस हजार दोनशे एकोणऐंशी मात्र) च्या खर्चासह रू. ३५७६३.०० (रुपये पस्तीस हजार सातशे त्रेसष्ट मात्र) च्य रकमेच्या वसुलीसाठी सन्मा. पीठासीन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) यांनी ओए/४०२/२०११ मध्ये वसुली प्रमाणपत्र क्र. आरसी/४६८/२०१६ काढले आणि तुम्ही प्र.क. यांनी प्रमाणपत्र धारक बँक / वित्त संस्थेची थकबाकीची परतफेड करण्यांत कसूर केली.

आणि ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर वसुली प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी येथे खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे प्रमाणपत्र कर्जदारांच्या गहाण/जप्त केलेल्या मिळकतींच्या विक्रीचा आदेश दिला. याद्वारे सूचन देण्यांत येते की.

पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश न झाल्यास, सदर मिळकत (ती) २८.०९.२०२२ **रोजी द. १२.३० ते द** १२.४० दरम्यान लिलावाने विकल्या जातील आणि वेबसाईट : https://drt.autiontiger.net मार्फ ऑनलाईन/ऑफलाईन बोली लावल्या जातील.

लिलाव सेवा पुरवठादार **नाव : सी? इंडिया प्रा. लि.** साठी प्राधिकृत संपर्क व्यक्तीचे तपशील **मोबाईल क्र** ९५९४५९७५५ँ५ ईमेल – support@bankeauction.com लिलाव सेवा पुरवठादारांसाठी प्राधिकृत बँक अधिकाऱ्यांचे तपशील आहेत. नाव : सौ. अनिता एस

खांडेकर, मोबाईल क्र. ९८२०३६६९७४, ईमेल - nerul@bankofbaroda.com बँक ऑफ बडोदार उपरिनामित प्रतिवादी/प्र.क.च्या मिळकतीची विक्री खालील परिशिष्टात दिल्याप्रमाणे सदर मिळकर्तीशी निगडीत

दावे आणि दायित्वांसह होणार आहे. ते जेवढे निर्धारित झाले आहेत तेवढे प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्टीत केले आहेत. परिशिष्टात विनिर्दिष्टीत केलेल्या संचामध्ये मिळकत विक्रीस ठेवली जाईल. मिळकतीच्या एखाद्य हिश्श्याच्या विक्रीतून पर्याप्त रकमेची वसुली झाली तर उर्वरित मिळकती संबंधातील विक्री ताबडतोब थांबवर्ल जाईल. सदर प्रमाणपत्रात नमूद केलेली थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) विक्री आयोजित करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे प्रदान केले किंवा निम्नस्वाक्षरीकारांकडे अशा प्रमाणपत्राची रक्कम, व्याज आणि खर्च प्रदान केल्याचा परावा त्यांना दिला तरीही विकी थांबवण्यांत येईल. विक्रीत, सर्वसामान्य जनतेला एकतर व्यक्तीश: किंव रितसर प्राधिकृत एजंट मार्फत बोली लावण्यासाठी आमंत्रित करण्यांत येत आहे. ह्या विक्रीशी संबंधित थेट किंवा आडमार्गाने कोणत्याही कर्तव्यावर असलेले कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती बोली लावणार नाहीत विकावयाच्या मिळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करणार नाहीत किंवा तसा प्रयत्न करणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टांत विहित केलेल्या शर्ती आणि त्याअंतर्गत बनवलेले

नियम व पुढील अटींच्या अधीन होईल : ।. जोडलेल्या परिशिष्टांत विनिर्दिष्टीत केलेले तपशील निम्नस्वाक्षरीकारांच्य सर्वोत्तम समजतीप्रमाणे कळवले आहे.

परंतु, उद्घोषणेतील कोणत्याही त्रुटी, गैरविधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील

॥. जिच्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत परिशिष्टांत दिली आहे

III. किती रकमेने बोली वाढवायची ती नमूद केली आहे. बोली लावलेली रक्कम किंवा बोलीदार याबद्दल कोणताहं विवाद उद्भवल्यास तो संच पुन्हा लिलावात ठेवला जाईल किंवा रद्द केला जाईल.

IV. सर्वोच्च बोलीदाराला कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून तेव्हाच घोषित केले जाईल जर तो/ती/ते बोलीसाठी पात्र असतील तसेच त्याने/तीने/त्यांनी लावलेल बोलीची रक्कम राखीव किंमती पेक्षा कमीन नसेल. देऊ केलेल रक्कम पुरेशी नसल्याने स्विकारण्यासारखी नसल्याचे सरळ सरळ दिसत असल्यास सर्वोच्च बोली स्विकारण्यास नकार देण्याचा स्वेच्छानिर्णय निम्नस्वाक्षरीकार घेऊ शकतात.

V. प्रत्येक इच्छुक बोलीदारांनी इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) चे प्रदान वसुली अधिकारी, कर्ज वसुर्ल **न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** च्या नावातील डीडी/पे ऑर्डर द्वारा करावे जे आर. ओ. (कोर्ट ऑक्शनर कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई १ (डीआरटी) यांच्याकडे जमा करावे किंवा ऑनलाईन पद्धतीं आरटीजीएस/एनईएफटी मार्फत/थेट **खाते क्र. १०४३०१०००२२९४५** मध्ये प्र.धा. बँकेच्या **बँक ऑफ बडोदा** च्या नावात **आयएफएससी कोड क्र. BARBOVASHIX** मध्ये जमा करावी व मिळकतीचे तपशील, पॅन कार्ड ची प्रत, पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा, ईमेल आयडी, मोबाईल क्र. आणि कंपनी असल्यास कंपनीचे ॲटर्नी /प्रतिनिधीत्वास संमती देणारे अन्य कोणतेही दस्तावेज जमा करावेत व असे जमा करण्याची पावती/काऊंटर

इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) राखीव किंमत आणि बोली वाढीची रक्कम खालीलप्रमाणे आहे :

अ. क्र.	मिळकतीचे तपशील	इअर रक्कम (रु.)	राखीव किंमत (रु.)	बोली वाढीची रक्कम च्या पटीत (रु.)
٧.	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, क्षेत्र ८४० चौ.फू. हर्बन्स अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर १, गाव शिरावने (जीईएस), नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६, तालूका आणि जिल्हा ठाणे	५७१०००/-	५७१००००/-	२५,०००/-

नियत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त होणारी इ.अ.र. फेटाळली जाईल आणि इ.अ.र. पोटी प्रदान केलेली रक्कम ई-लिलाव पपत्रात त्यांनी टिलेल्या पर्यायानमार परत केली जाईल बोली प्रकियेत महभागी होण्याम इन्छाड असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी जार केलेली वैध डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र असले पाहिजे. बोलीमध्ये त्याला/तिला भाग घेणे शक्य व्हावे म्हणून सदर डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र, ॲक्टीव्ह ईमेल आयडी व इंटरनेट कनेक्शनसह कॉम्प्यटर टर्मिनल/सिस्टीम मिळवण्याची जबाबदारी बोलीदारांची असेल.

ऑनलाईन बोलीच्या वेळेत डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र आणि कनेक्टीव्हीटी संबंधातील कोणत्याही समस्य बोलीदारांनी सोडवायच्या आहेत आणि ह्या बाबतीत कोणतेही दावे विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाच्य टिलेल्या वेलेच्या शेवरच्या ५ मिनिरांत बोली वादवल्याम अन्य बोलीटागंना त्यांच्य बोली वादवणे शक्य व्हावे म्हणून ५ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेने लिलावाची वेळ वाढवली जाईल आणि अशा वाढीव ५ मिनिटांच्या वेळेत . कोणतीही वाढ केली नाही तर लिलाव प्रक्रिया समाप्त होईल. जंगम/स्थावर मिळकतीच्या बाबतीत प्रत्येक संचाची किंगत विकीन्त्या वेलेम किंवा विकी करणाऱ्या अधिकाऱ्यान्या निर्देशांतमार त्यानंतर लगेच पटान करावी. आणि प्रदानात कसुर केल्यास मिळकत पुन्हा विक्रीसाठी लिलावासाठी ठेवली जाईल.

यशस्वी बोलीदारांना विक्रीची २५% किंमत इ.अ.र. समायोजित करून विक्री निश्चित झाल्याच्या पुढील दिवसापर्यंत वरील तपशिलानुसार सदर खात्यात/डिमांड डाफ्ट/बँकर चेक/पे ऑर्डर ने प्रदान करावी लागेल. ज पढील दिवस सुद्री किंवा रविवार असेल तर त्या पढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल. . खरेदीदारांनी विक्रीची उर्वरित ७५% रक्कम विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रदान करार्व आणि १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असेल तर वरील विहित स्वरुपात १५ व्या दिवसानंतरच्या पहिल्य कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल. वरील व्यतिरिक्त खरेदीदारांना वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) यांच्याकडे रु. १,०००/ पर्यंत २% दराने आणि रु. १,०००/ - च्य सदर रकमेपेक्षा जास्त असल्यास १% दराने पाऊंडेज फी डीडी दारा रजिस्टार, कर्ज वसली न्यायाधिकरण, मंबर्ड (डीआरटी ३) च्या नावे जमा करावी लागेल.

. विहित मुदतीत प्रदानात कसुर केल्यास, विक्रीचे खर्च भागवून, जमा केलेली रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसरवार खरेटीदारांना मिळकतीवरील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्याच्या कोणत्याही हिरश्यावर कोणतेही हक सोडावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल.

वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) यांनी विक्रीस संमती दिल्या खेरीज सर्वोच बोलीदारांना मिळकतीवर कोणतेही अधिकार/हक नसतील.

अयशस्वी बोलीदारांनी जमा केलेली इ.अ.र. ची रक्कम, ऑनलाईन पद्धतीने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने व डीडी/बीसी/पे ऑर्डरने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ती हाताने परत केली जाईल ई-लिलाव इ.अ.र. प्रपत्रासह छाया प्रतीचा मूळ ओळख पुरावा बरोबर आणावा. इ.अ.र. रकमेवर कोणतेही व्याज

ई-लिलाव इ.अ.र. प्रपत्रात नमूद केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावात विक्री प्रमाणपत्र देण्याचे त्यांना समाविष्ट करण्याची कोणतीही विनंती विचारांत घेतली जाणार नाही.

जर एकापेक्षा जास्त बाबी विक्रीसाठी आणल्या तर अशा मिळकतीची विक्री सोयीनुसार केली जाईल आणि विक्री सूचनेत दिल्याप्रमाणे क्रमवार करण्याचे बंधन नसेल

एनआरआय बोलीदारांनी भारतीय दुतावासाकडून रितसर पृष्ठांकन केलेल्या त्यांच्या पासपोर्टची छायाप्रत जोडण . आवश्यक असेल. जंगम/स्थावर मिळकत ''जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे तत्वाने'' आणि प्रकाश आकार, महसुली व अन्य भार यांच्या अधीन होईल. निम्नस्वाक्षरीकार अवास्तव वाटल्याम कोणत्याही किंवा मर्व गोष्टी स्विकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी

ह्या विक्रीच्या उद्घोषणेचे तपशील वेबसाईट www.drt.gov.in वर पाहता येतील

	,						
इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) राखीव किंमत आणि बोली वाढीची रक्कम खालीलप्रमाणे आहे :							
संच क्र.	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा तिच्या हिश्श्यावर आकारलेला महसुल	मिळकत ज्यास बांधील असेल अशा कोणत्याही भारांचे तपशील	मिळकतीवर केलेले कोणतेही दावे आणि त्यांचे स्वरुप व मूल्य याबाबतचे ज्ञात तपशील			
٧.	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, क्षेत्र ८४० चौ.फू. हर्बन्स अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर १, गाव शिरावने (जीईएस), नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६, तालूका आणि जिल्हा ठाणे	ज्ञात नाही	ज्ञात नाही	ज्ञात नाही			
जी त .	ीप , पिल्कर केला निर्माणाची जागित २२ ०९ २०२२ मेरी मा ९९ ०० ने मं ४ ०० नमाम कोली गाम						

टीप : मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख २२.०९.२०२२ रोजी स. ११.०० ते सं. ४.०० दरम्यान बोली प्रार करण्याची अंतिम तारीख २६.०९.२०२० रोजी सं. ४.३० पर्यंत. विक्रीच तारखेस म्हणजेच २८.०९.२०२२ रोजीस एकूण थकबाकी रु. ५३,८८,१३,२२१.८५/-

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या २४.०८.२०२२ रोजी दिले कर्ज वस्**ली न्यायाधिकरण, मुंबई** (डीआरटी)

90 asianpaints

दूरध्वनी क्रे.: (०२२) ६२१८ १०००

वेबसाईट: www.asianpaints.com ईमेल: investor.relations@asianpaints.com

सूचना इनव्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये समन्याय भागांचे स्थानांतरण

कंपनी अधिनियम २०१३ (''कायदा'') च्या कलम १२४ सह वाचलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) २०१६ त्यानंतरच्या सुधारणा बदल केलेले (''आयईपीएफ नियम'') च्या नुसार कंपनीच्या भागधारकांना ही सूचना देण्यात येत आहे.

कंपनी अधिनियमच्या कलम १२४(६) सह वाचलेल्या आयईपीएफ नियमांच्या तरतुदींनुसार, सलग ७ (सात) वर्षे किंवा अधिक काळ प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशा संबंधित समभाग कंपनीद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') मध्ये स्थानांतरित करण्यात पात्र होऊ शकतात.

कंपनीने या आधीच सलग ७ (सात) वर्षांकरिता त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशाचा तपशील देवून, इतर गोष्टींसमवेत, नोंदणीकृत असलेल्या संबंधीत भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पत्रव्यवहार केला आहे आणि आयईपीएफ ॲथोरीटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये समभागांचे स्थानांतरण टाळण्याकरिता **शुक्रवार, ११ नोव्हेंबर २०२२** पर्यंत दावा न केलेल्या लाभांशाचे दावे करण्यास संधी उपलब्ध करुन दिली आहे.

आयईपीएफ नियमांच्या नियम ६ च्या अनुसार भागधारकांची नावे आणि त्यांचा फोलिओ नंबर/डिपी आयडी–क्लाईंट आयडी, ज्यांचे भाग आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरण होण्यास पात्र आहेत, या संदर्भातील तपशीलवार माहिती व भागधारकांनी आवश्यक कृती करण्यासाठी लागणारी माहिती कंपनीच्या

(<u>www.asianpaints.com</u>) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जेथे न्ययालयाचा किंवा न्याधिकरणाचा किंवा वैधानिक प्राधिकरणाचा समभाग आणि लाभांश देयकास प्रतिबंध करणारे विशिष्ट आदेश असल्यास किंवा डिपॉझिटरीज कायदा, १९९६ च्या तरतुदीच्या अतंर्गत समभाग तारण किंवा गहाण ठेवले असल्यास कंपनी असे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार नाही.

शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी नमूद समभाग आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये आयईपीएफ नियमांच्या अंतर्गत विहित करण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार हस्तांतरीत करण्यात येतील. ह्यासंदर्भात कृपया नोंद घ्या की:

प्रत्यक्ष स्वरुपात भाग असल्यास, आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये अधिक कोणतीही सूचना दिल्याशिवाय आयईपीएफ नियमांमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार हस्तांतरीत करण्यात येतील.

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भाग असल्यास, नवीन भाग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये अधिक कोणतीही सूचना दिल्याशिवाय आयईपीएफ नियमांमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार हस्तांतरीत करण्यात येतील. त्याशिवाय, असे नवीन भाग प्रमाणपत्र जारी केल्यानंतर तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले मूळ भाग प्रमाणपत्र रद्द झाल्याचे समजण्यात येईल आणि त्यानंतर ते कोणताही व्यवहार करण्यास अयोग्य

नोंद घेण्यात द्यावी की आयईपीएफच्या नियमांनुसार आयईपीएफला हस्तांतरित केलेले दावा न करण्यात आलेला लाभांश आणि समभाग यांच्या संदर्भात कंपनी विरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. आयर्डपीएफ अथोरिटीच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित केल्यावर, भागधारक आयईपीएफ नियमांनुसार कंपनीकडून लेटर ऑफ एन्टाइटलमेंट प्राप्त केल्यानंतर आयईपीएफ अथोरिटीने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या फीस सोबत आयईपीएफ अथोरिटीच्या संकेतस्थळ (www.iepf.gov.in) वर उपलब्ध असलेल्या विहित वेब फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज करून आयईपीएफ अथोरिटीकड्न लाभांशासह समभागांचा दावा करू शकतात.

कोणत्याही स्पष्टिकरणाबाबत आमच्या रजिस्ट्रार आणि ट्रांसफर एजंटशी संपर्क साधावा.

टीएसआर कन्सलटंट्स प्रायव्हेट लिमिटेड

(युनिट: एशियन पेंट्स लिमिटेड)

सी–१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३ टेलिफोन:+९१ ८१० ८११ ८४८४ फॅक्स: +९१ २२ ६६५६ ८४९४

टोल फ्री नं.: १८०० २१०० १२४ ई-मेल: <u>csg-unit@tcplindia.co.in</u>

वेबसाईट: <u>www.tcplindia.co.in</u>

एशियन पेंट्स लिमिटेड करीता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२

आर जे जयमुरुगन सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी

ORICON

सीआयएन- एल२८१००एमएच१९६८पीएलसी०१४१५६ नोंद. कार्यालय: १०७६, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८. वेबसाईट: www.oriconenterprises.com, ईमेल: share@ocl-india.com द्र. क्र.: ०२२-४३६६२२००, फॅक्स क्र.: ०२२-२४९६३०५५

५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे कळवण्यांत येते की. कंपनीची **५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार**, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ०३.०० वा. कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गतचे बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') जारी केलेली ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेली १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी. २०२१ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ ('सेबी सर्क्यलर्स') च्या अनुपालनांत एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'')

ज्या सभासदांचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट कडे नोंदवले २०२१-२२ साठीच्या कंपनीच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स नुसार कोणत्याही सभासदाला एजीएमची सूचना आणि . वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत. सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.oriconenterprises.com</u> वर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड <mark>('एनएसडीएल'</mark>) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर आणि कंपनीचे शेअर्स ज्यावर स्चिबध्द आहेत त्या स्टॉक रक्सचेंजेस म्हणजेच बीएसई <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> एनएसई च्या वेबसाईट वर उपलब्ध असेल.

ईमेल ॲडेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पध्दत:

. ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्यांनी कृपया investor@bigshareonline.com वर आमचे आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लेमिटेड ला मेल लिहावा.

ईमेल ॲड्रेसच्या कायमच्या नोंदणीसाठी डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस ('**'डीपीज''**) कडे अद्ययावत करावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटकडे अद्ययावत करावेत. रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पध्दत:

रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर दरस्थपणे त्यांची मते देण्याकरिता एक संधी सभासदांना मिळेल.

ई–व्होटींग सुविधे मार्फत मते टेण्यासाठी लॉगीन केडेन्शीअल्स वरील पध्टतीने त्यांचे ई–मेल ॲडेसेस यशस्वीपणे नोंदवल्या नंतर ई-मेल मार्फत सभासदांना उपलब्ध करुन दिले जातील.

रजीएमच्या सचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना रनएसडीएल ची रिमोट ई-व्होटींग सुविधा **('रिमोट ई-व्होटींग')** पुरवतांना कंपनीला आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी सभेमध्ये ई-व्होटींगची सुविधा सुध्दा पुरवेल. एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. बुक क्लोजर सूचना आणि लाभांशः

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रेक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीच्या एजीएममध्ये घोषित केल्या जाणाऱ्या ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रत्येकी रु. २ च्या दर्शनी मूल्याच्या समभागावर रु. १ चा लाभांश प्राप्त करण्यास हक्कदार प्रभासदांची सूची निश्चित करण्यासाठी कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण गुस्तके २१ सप्टेंबर, २०२२ पासून २८ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील. र्जीएम मध्ये लाभांश घोषित झाल्यास तो २८ सप्टेंबर, २०२२ नंतर पुढील सभासदांना प्रदान केला

ए) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांची नावे २८ सप्टेंबर, २०२२ रोजी

बी) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणारे आणि जे डिपॉझिटरीजनी सादर केलेल्या तपशिलांनुसार २० सप्टेंबर, २०२२ च्या कामाची वेळ संपतांना शेअर्सचे लाभार्थी मालक आहेत

सेबी ने दिलेल्या निर्देशांनुसार ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लाभांश प्रदान केला जाईल. बँक खाते तपशील उपलब्ध नसल्या कारणाने कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कोणत्याही सभासदाला लाभांश प्रदान करणे कंपनीला शक्य झाले नाही तर कंपनी टपालाने नोंदणीकत पत्त्यावर अशा सभासदांना डिव्हीडंड वॉरंट/चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवेल. . सभासदांनी कृपया डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास डिपॉझिटरीजकडे

आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करत असल्यास बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे investor@bigshareonline.com/ vinod.y@bigshareonline.com येथे नाव, फोलीओ क्रमांक, बँक खाते तपशील, पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि रद्द केलेल्या धनादेश पानासह सभासदांनी स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह त्यांचे संपूर्ण बँक खाते तपशील अद्ययावत करावेत. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की. फायनान्स ॲक्ट. २०२० ने सधारित आयकर अधिनियम. १९६१ नुसार ०१ एप्रिल. २०२० पासन सभासदांच्या हाती पड़ताच लाभांश उत्पन्न करपात्र असते आणि म्हणून, कंपनीने सभासदांना देय असलेल्या लाभांशामधन विहित दरांनी उटगम कर कपात करणे (टीडीएस) आवश्यक आहे. वेगवेगळया प्रवर्गांसाठीचे विहित दरांसाठी सभासदांनी कृपया फायनान्स ॲक्ट, २०२१ आणि त्याच्या दरुस्त्या बघाव्यात. कंपनीला प्रयोज्य असलेला सुयोग्य टीडीएस दर किंवा कर कपात न करण्याचे ठरवण्याकरिता सभासदांनी कृपया १५ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ॲक्ट च्या तरतुर्दीनुसार आवश्यक दस्तावेज सादर करावेत. प्तभासदांनी कृपया त्यांचे पॅन कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे (प्रत्यक्ष स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत) आणि डिपॉझिटरीकडे (डिमॅट स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत) अद्ययावत करावेत. ओरिकॉन एंटरप्रायजेस लिमिटेड साठी

संजय जैन दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२

जाहीर सूचना

जाहीर सूचना सर्व नागरिकांना या नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, युनिट क्र. ३१२ (टि -१२) , **प्रभादेवी इंडस्टियल इस्टेट, एन्टरप्राइज कॉ. ऑपेराटीव्ह सोसायटी लिमिटेड,** वीर सावरकर मार्ग, मंबई-४०० ०२५ फायनल प्लॉट नं -१२२३ टि . पी . एस . ४ , सी . एस . क्रमांक – ४५ , माहीम विभाग , क्षेत्रफळ ११७६ चौरस फुट कारपेट , हे यनिट मेसर्स . इंडियन कोटेशन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे असन सदर कंपनीचे श्री अजय **कृष्णन पुरी, दिव्या पुरी, अशोक कुमार ककारीया, सुषमा पुरी** हे संचालक आहेत. त्यांना सदर युनिटची विक्री कारावयाची असून, सदर युनिट चे खरेदीदार श्री. भाऊसाहेब शिंदे व श्रीमती. शोभा . **भाऊसाहेब शिंदे** यांना सदर मिळकत गहाण ठेवून त्यावर बँक / इतर आर्थिक संस्था यांद्वारे कर्ज घ्यावयाचे आहे . तसेच सदर गळ्यासंदर्भातील काही मूळ दस्त म्हणजे बिल्डर कडून मेसर्स प्रवीण लॅबोरेटरीस यांनी सादर गाळा विकत घेतला तो दस्त त्याचबरोबर मेम्पर्स प्रवीण लॅबोरेटरीम यांनी मेम्पर्स क्वालिटी पेस्टर्स व मेम्पर्स ओम **रन्टरप्राइज** यांबरोबर निष्पादित केलेला दस्त **दि .८ सप्टेंबर , १ ९९ २** हा दस्त देखील गहाळ झाला असून , तरीही सदर मळ दस्तांबद्दल अथवा सदर मिळकतीचे विक्रीबाबत कोणतीही व्यक्ती , संस्था , कंपनी यांचे अधिकार कटुंबातील व्यक्ती, गहाण, दान, बोजा, तारण, साठेकरार, खरेदीखत, मुख्त्यारपत्र, वारसा, बक्षीसपत्र, या अगर इतर स्वरूपात हक्क आणि अधिकार असतील तर त्यांनी आपल्या लेखी हरकती खालील पत्यावर योग्य त्या कागदपत्री पुराव्यासह सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाच्या** आत नोंदवाव्यात, दिलेल्या मदतीमध्ये कोणाचीही हरकत न आल्यास सदर विक्रीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क. हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे गृहीत धरले जाईल. मुदत बाह्य हरकती विचारात घेतल्या जाणार गहीत याची नोंद घ्यावी . लेखी हरकतीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधा

DATE: 26/08/2022

१०७-बी, गायत्रीधाम, एमजी रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०००७७.

मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालयातील वाणिज्यिक वाद क्र. ३९७ सन २०२१

वाद दाखल केला : २०.०२.२०१९ वाद सादर केला : ०३.१०.२०१८ कमर्शिअल कोर्टस, कमर्शिअल डिव्हीजन अँड कमर्शिअल अपीलेट ऑफ हाय कोर्ट ॲक्ट, २०१५ च्या कलम ६ व दिवाणी प्रक्रिया संहितेचा आदेश V, नियम १ अन्वये वाणिज्यिक विवादाशी संबंधित वादातील प्रकरणाच्या जमाबंदीसार्ठ

कॅनरा बँक. (पर्वीची सिंडिकेट बँक)

बँकिंग कंपनीज (ॲक्रिझिशन ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडस्टेकिंग्ज) ॲक्ट, १९७० अंतर्गत स्थापित आणि कार्यरत निगम मंडळ. जिचे मख्यालय आहे मनिपाल. कर्नाटक राज्य येथे आणि तिचे एक शाखा कार्यालय आहे २६-ए. सिंडिकेट बँक

मफतलाल कंपनी मागे, पांडपाडा, कळवा, ठाणे ४००६०५

रहिवासी, राहणार १४६, सुंदर नगर झोपडपट्टी, कुलाबा, मुंबई- ४००००५. ज्याअर्थी उपरिनामित वार्दीनी तुमच्या विरुद्ध एका वाणिज्यिक विवादाशी संबंधित एक वाद दाखल केला आहे आणि थादारे तम्हाला ह्या समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्स बजावण्यात येते नोंदविण्यासाठी आणि न्यायालयास योग्य वाटेल अशा खर्चांचे प्रदान केल्यावर न्यायालयाकडून विनिर्दिष्ट केल्या जाईल अशा अन्य दिवशी परंतु समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून १२० दिवसांत लेखी निवेदन सादर करण्याची अनुमती दिर्ल जाईल. समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून एकशेवीस दिवस संपल्यावर नोंदीवर घेण्यासाठी लेखी निर्वेदन सादर

सदर सन्माननाथ न्यायालयान कृपा करना निराणा ज अत्यादाव्याच्या वापासलानुसार चतुला किया प्रदानाथयवा वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक चक्रवाढीने द.सा. १८.००% दराने त्यावरील व्याजासह एकत्रित रू. ५,०९,६७३,३५ (रुपये पाच लाख नऊ हजार सहाशे व्याहतर आणि पैसे पस्तीस मात्र) ची रक्कम वादींना अदा

. (सी) प्रतिवादींना वादींना वादाचा खर्च चुकता करण्याचे निर्देश आणि आदेशाकरिता.

तुम्ही दाव्याला उत्तर देण्यासाठी **०६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता** व्यक्तिश: किंवा रितसर निर्देश असलेल्या आणि वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा वादाशी संबंधित वकिलामार्फत किंवा जी अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा कोणत्याही व्यक्तीद्वारे सदर न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे आणि पुढे तुम्ही त्या दिवशी तुमचा बचाव किंवा वजावटीचा दावा किंवा प्रति दावा ज्यावर बेदला असेल अशा तुमच्या ताब्यातील शक्ती असणारे सर्व दस्तावेज आणि तुमचा बचाव किंवा वजावटीचा दावा किंवा प्रतिदावा याच्या ु पष्टचर्थ असे परावे असलेले तमच्या ताब्यातील किंवा ताब्यात नसलेले ज्यावर तम्ही विसंबन आहात असे दस्तावेज सादर करावेत. तुम्ही असे दस्तावेज लेखी निवेदनाला जोडलेल्या सूचीमध्ये सादर करावेत

माझ्या हस्ते व सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने सदर २८ जुलै, २०२२ रोजी दिले.

सदर दिनांक २८ जुलै, २०२२ श्री. महेश एच. चंदनशिव वादींसाठी वकील

खोली क्र. ३९, २ रा मजला, उच्च न्यायालय बिल्डिंग, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई- ४००००१. मोबा ८७९३८८३३२, ईमेल: advmchanshiv@gmail.com



LIBORD FINANCE LIMITED

Registered Office:
104, M.K. Bhawan, 300, Shahid Bhagat Singh Road,
Fort, Mumbai 400001 (M.H.) Phone: 022-22658108 /09
Email: investorrelations@libord.com Website: www.libord.com

Notice is hereby given that the 28"Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, September 20, 2022 at 11:00 a.m. IST at B-524-526, Chintamani Plaza, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400099 to transact the

Business, as set out in the Notice of the said AGM. n the compliance with the Ministry of Corporate Affairs Circular dated May 5, 2022 and SEBI Circular dated May 13, 2022, the Annual Report of the Company for the Financia ear 2021-22 along with the Notice of the AGM, is being sent only through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The said Annual Report along with the Notice of the AGM is also available on the website of the Company at https://www.libord.com/InvestorRelationsPdf/LFL%20AR%202022.pdf, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and website of Central Depository Services (India) Limited (CSDL) at

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") and other applicable provisions, if any, the Register of Members & Share Transfer Books of the Company will emain closed from Friday, September 16, 2022 to Tuesday, September 20, 2022 (both

Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and relevant circulars, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their rights to vote for the Business to be transacted at the AGM by electronic means through Remote e-Voting services provided by CDSL. The Remote e-Voting period shall commence on Friday, September 16, 2022 at 9.00 a.m. and end on Monday, September 19, 2022 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. During this period Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form. as on the cut-off date of Tuesday, September 13, 2022, will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be

The facility for voting shall also be made available at the 28th AGM and the Members attending the meeting shall be able to exercise their right at the meeting by Poll. The Members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM. but shall not be entitled to cast their vote again. Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. September 13, 2022, may obtain login ID and password

by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. Members holding Physical shares who have not yet registered their e-mail id can register the same by providing necessary details like Folio No., Name of shareholder, scanned share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to RTA at nvestor@ankitonline.com Demat shareholders can update their email id & mobile no with their respective Depository Participant (DP).

If you have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you car write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

For Libord Finance Limited

Place : Mumbai Date : August 25, 2022

Dinker Mishra Company Secretary

FEDERAL BANK

दि फेडरल बँक लि. वाशी शाखा. अप्सरा अपार्टमेंटस सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४००७०५ +९१ ०२२-२७८०२९५५/९१-०२२-२७८९७०७१, ईमेल : <u>bbyi@federalbank.co.in</u>

जाहीर सूचना सोने लिलाव

सर्वसाधारण जनता आणि विशेषत: खाते धारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूद खात्यामधील तारण सोने दागिण्यांचा ई-लिलाव हा **दि फेडरल बँक लि.** द्वारे, १३ सप्टेंबर, २०२^२ रोजीस ऑनलाईन पोर्टल http://gold.samil.in मार्फत केला जाईल.

इच्छुक खरेदीदारांनी पुढील महितीकरिता लिलाव पोर्टलवर लॉग ऑन करावे किंवा बँकेकडे +९१-२-२७८०२९५५ यावर संपर्क करावा

खात नाव	खात क्रमाक		
मुंबई /वाशी	१३६९६१०००८२६३५		
मुंबई /वाशी	१३६९६१०००८१८१९		
मुंबई /वाशी	१३६९६१०००८०७२०		
मुंबई /वाशी	१३६९६१०००८१०५८		
मुंबई /वाशी	१३६९६१०००८२२०५		
मुंबई /वाशी	१३६९६८००००६१२४		
मुंबई /वाशी	१३६९६१०००८२५७७		
मुंबई /वाशी	१३६९६१०००७८२७८		
मुंबई /वाशी	१३६९६१०००७५८४५		
मुंबई /वाशी	१३६९६१०००७८५५९		
मुंबई /वाशी	१३६९६४०००१६५५६		
मुंबई /वाशी	१३६९६१०००७२६१०		
मुंबई /वाशी	१३६९६१०००७२७२७		
मुंबई /वाशी	१३६९६४०००१६५४९		
मुंबई /वाशी मुंबई /वाशी मुंबई /वाशी मुंबई /वाशी मुंबई /वाशी मुंबई /वाशी मुंबई /वाशी	१३६९६१०००७८२७८ १३६९६१०००७५८४५ १३६९६१०००७६५५६ १३६९६१०००७२६५० १३६९६१०००७२७२७		

मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालयातील सीपीसी चा आदेश ५ नियम २०(।-ए) पेपर प्रकाशनाकरिता वाणिज्यिक वाद क्र. ३०८ सन २०२१

वाद सादर केला : २३.०२.२०२१ वाद दाखल केला : ०४.०५.२०२१ कमर्शिअल कोर्टस्, कमर्शिअल डिव्हीजन अँड कमर्शिअल अपीलेट ऑफ हाय कोर्ट ॲक्ट, २०१५ च्या कलम ६ व दिवाणी प्रक्रिया संहितेचा आदेश V, नियम १ अन्वये वाणिज्यिक विवादाशी संबंधित वादातील प्रकरणाच्या जमाबंदीसाठ

प्राधिकृत अधिकारी

सही/

प्रबंधकांसार्ठ

नगर दिवाणी न्यायालय, मुंबई

प्राधिकृत अधिकारी

नगर दिवाणी न्यायालय, मुंबई

कन्तर बँक, बँकिंग कंपनीज (ऑक्रिझिशन ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) ॲक्ट, १९७० अंतर्गत स्थापित आणि कार्यरत निगम मंडळ, जिचे मुख्यालय आहे मनिपाल, कर्नाटक राज्य येथे आणि तिचे एक शाखा कार्यालय आहे १०, होमजी स्ट्रीट, मुंबई- ४०००२३ येथे. विरुध्द

मे. महेक दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटरी कन्सर्न, द्वारा तिचे प्रोप्रायटर, श्री. इब्राहिम गुलाम रहमान शेख,प्रौढ, भारतीय हिवासी, राहणार चाळ क्र. १३६, खोली क्र. २४२४, आंबेडकर हॉस्पिटल जवळ, टागोर नगर ग्रुप क्र. ७, विक्रोळी (पूर्व), मुंबई- ४०००८३

(पूर्व), मुंबई- ४०००८३ ज्याअर्थी उपरिनामित वार्दीनी तुमच्या विरुद्ध एका वाणिज्यिक विवादाशी संबंधित एक वाद दाखल केला आहे आणि

वाद्वारं तुम्हाला ह्या समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसात एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्स बजावण्यात येते आणि जर तुम्ही ३० दिवसांच्या सदर कालावधीत लेखी निवेदन सादर करण्यात कसूर केली तर तुम्हाला लेखी कारणे ुर्वे नोदिनिण्यासाठी आणि न्यायालयास योग्य वाटेल अशा खर्चाचे प्रदान केल्यावर न्यायालयाकडून विनिर्दिष्ट केल्या जाईल अशा अन्य दिवशी परंतु समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून १२० दिवसांत लेखी निवेदन सादर करण्याची अनुमती दिली गाईल. समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून एकशेवीस दिवस संपल्यावर नोंदीवर घेण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार तुम्ही गमवाल.

सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करून निशाणी 'एच' अशा दाव्याच्या तपशिलानुसार वसुली किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक चक्रवाढीने द.सा. ९.४०% दराने त्यावरील व्याजासह एकत्रित रु. ८,५२,६१४.४६ (रुपये आठ लाख बावण्ण हजार सहाशे चौदा आणि पैसे शेहेचाळीस मात्र) ची रक्कम वादींना अदा करण्यासाठी प्रतिवादींना निर्देश देणारा आदेश आणि हुकूम मंजुर करावा. ्बी) आवश्यक असल्यानुसार खटल्याचे स्वरुप आणि परिस्थितीनुसार अशा अन्य आणि पुढील अनुतोषांकरिता.

(सी) वादाच्या खर्चाकरिता तुम्ही दाव्याला उत्तर देण्यासाठी २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता व्यक्तिश: किंवा रितसर निर्देश असलेल्य आणि वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा वादाशी संबंधित वकिलामार्फत किंवा जी अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा कोणत्याही व्यक्तीद्वारे सदर न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे आणि पुढे तुम्ही त्या दिवशी तुमचा बचाव किंवा वजावटीचा दावा किंवा प्रति दावा ज्यावर बेदला असेल अशा तुमच्या ताब्यातील शक्ती असणारे सर्व दस्तावेज आणि तुमचा बचाव किंवा वजावटीचा दावा किंवा प्रतिदावा याच्या पुछचर्थ असे पुरावे असलेले तुमच्या ताब्यातील किंवा ताब्यात नसलेले ज्यावर तुम्ही विसंबून आहात असे दस्तावेज सादर करावेत. तुम्ही असे दस्तावेज लेखी निवेदनाला जोडलेल्या सूचीमध्ये सादर करावेत.

माझ्या हस्ते व सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने सदर २२ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले.

सही / -सदर दिनांक २२ ऑगस्ट, २०२२

वादींसाठी वकील

पबंधकांमाती

ठिकाण: मुंबई /वाशी

दिनांक: २६/०८/२०२२

. ३०६, मैत्री टॉवर, लुईसवाडी, जीजामाता नगर, ठाणे (प.)–४००६०४.

मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालयातील

देवाणी प्रक्रिया संहितेचा आदेश V, नियम १ अन्वये वाणिज्यिक विवादाशी संबंधित वादातील प्रकरणाच्या

पेपर प्रकाशनाकरिता वाणिज्यिक वाद क्र. १०९३ सन २०२१ वाद सादर केला : २३.०२.२०२१ वाद दाखल केला : ०७.०७.२०२ . कमर्शिअल कोर्टस, कमर्शिअल डिव्हीजन अँड कमर्शिअल अपीलेट ऑफ हाय कोर्ट ॲक्ट, २०१५ च्या कलम ६ व

कॅनरा बँक, बँकिंग कंपनीज (ॲक्विझिशन ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) ॲक्ट, १९७० अंतर्गत स्थापित आणि , कार्यरत निगम मंडळ, जिचे मुख्यालय आहे मनिपाल, कर्नाटक राज्य येथे आणि तिचे एक शाखा कार्यालय आहे १०

मे. **एस. के. ट्रॅव्हल्स,** प्रोप्रायटरी कन्सर्न, द्वारा तिचे प्रोप्रायटर, श्री. सलमान बशीर कालसेकर, वय ३१ वर्ष, गरतीय रहिवासी, राहणार १४६, सुंदर नगर झोपडपट्टी, कुलाबा, मुंबई- ४००००५. **मे. एस. के. ट्रॅव्हल्स,** प्रोप्रायटरी कन्सर्न, द्वारा तिचे प्रोप्रायटर, श्री. सलमान बशीर कालसेकर, वय ३१ वर्ष,

भारतीय रहिवासी, राहणार १४६, सुंदर नगर झोपडपट्टी, कुलाबा, मुंबई- ४००००५. **ज्याअर्थी** उपरिनामित वार्दीनी तुमच्या विरुद्ध एका वाणिज्यिक विवादाशी संबंधित एक वाद दाखल केला आहे आणि पाद्वारे तुम्हाला ह्या समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्स बजावण्यात . जा तारी ३० दिवसांच्या महा कालावधीत लेखी चितेहर माहा कामान कमा केली हा ताराला ले _{हारणे} नोंदविण्यासाठी आणि न्यायालयास योग्य वाटेल अशा खर्चांचे प्रदान केल्यावर न्यायालयाकडून विनिर्दिष्ट केत्या जाईल अशा अन्य दिवशी परंतु समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून १२० दिवसांत लेखी निवेदन सार्र करण्याची अनुमती दिली जाईल. समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून एकशेवीस दिवस संपल्यावर नोंदीवर

म्हणून वादी विनंती करतात:

सदर दिनांक २२ ऑगस्ट. २०२२

संध्या ननावरे

वाटींसाठी वकील

ण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार तम्ही गमवाल

सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन निशाणी 'जे' अशा दाव्याच्या तपशिलानुसार वसुली किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक चक्रवाढीने द.सा. ८.८५% दराने त्यावरील व्याजासह एकत्रित रु ५,०५,२२९.५५ (रुपये पाच लाख पाच हजार दोनशे एकोणतीस आणि पैसे पंचावण्ण मात्र) ची रक्कम वादींना अदा करण्यासाठी प्रतिवादींना निर्देश देणारा आदेश आणि हकम मंजर करावा.

बी) आवश्यक असल्यानुसार खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार अशा अन्य आणि पुढील अनुतोषांकरिता. (सी) वादाच्या खर्चाकरिता. . तुम्ही दाव्याला उत्तर देण्यासाठी ५ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता व्यक्तिश: किंवा रितसर निर्देश

असलेल्या आणि वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा वादाशी संबंधित विकलामार्फत किंवा जी अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा कोणत्याही व्यक्तीद्वारे सद्र न्यायालयात हजर राहणे ावश्यक आहे आणि पुढे तुम्ही त्या दिवशी तुमचा बचाव किंवा वजावटीचा दावा किंवा प्रति दावा ज्यावर बेदल असेल अशा तुमच्या ताब्यातील शक्ती असणारे सर्व दस्तावेज आणि तुमचा बचाव किंवा वजावटीचा दावा किंवा प्रतिदावा याच्या पुष्ठ्यर्थ असे पुरावे असलेले तुमच्या ताब्यातील किंवा ताब्यात नसलेले ज्यावर तुम्ही विसंबून आहात असे दस्तावेज सादर करावेत. तुम्ही असे दस्तावेज लेखी निवेदनाला जोडलेल्या सूचीमध्ये सादर करावेत माझ्या हस्ते व सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने सदर २२ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले. सही/-



. जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

झोनल स्ट्रेस्ड असेट्स रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बल्लार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. फोन : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स: ०२२-४३६८३८०२, ईमेल : armbom@bankofbaroda.co.in जंगम मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचन

३०६. मैत्री टॉवर, लर्डसवाडी, जीजामाता नगर, ठाणे (प.)-४००६०४

जोडपत्र IV-ए [नियम ६(२) आणि ८(६) तरतुदीन्वये] सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) च्या तरतदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनास्थिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट. २००२ अ याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद जंगम मत्ता गहाण/प्रभार मिळकती तारण धनकोंकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती तारण धनकोंना खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहे''आणि ''विनाअवलंब तत्वावर''तत्त्वावर विकली जाईल.

217	कर्जदार/संचालक	स्थावर मिळकतीचे वर्णन	एकुण थकबाकी	१. ई-लिलावाची	(१) राखीव	१. इअर भरणा खाते	१. कब्जाची
अनु	अाणि हमीदाराचे	सह ज्ञात भार काही असल्यास	एकूण थकवाका	र. इ-ाललावाचा तारीख आणि वेळ	(१) राखाव किंमत आणि		
•	नाव आणि पत्ता	सह ज्ञात मार काहा असल्यास				क्र.	कब्जा (सांपार्श्विक/
क्र.	नाव आाण पत्ता			२. ई-लिलाव चालू वेळ आणि समाप्ती	(२) मालमत्तेची	२. आयएफएससी कोड	, , ,
				वळ आण समाप्ता वेळ ३. बोली	इअर रक्कम	३. बँक ऑफ बडोदा	प्रत्यक्ष)
				,	(३) बोली	शाखा	२. मिळकतीच्या
				सादरीकरण्याची	वाढविण्याची		निरिक्षणाची
				अंतिम तारिख आणि	रक्षम		तारिख
				वेळ			
۶.	मे. मेटावूड डिस्प्ले	गाव दाभेल, तालूका आणि जिल्हा दमण-३९६२१ येथील क्र. ८५	३१.०५.२०१७ रोजी	१. १५.०९.२०२२ २.	१) रु. ०७.१२	٧.	१. प्रत्यक्ष
	सिस्टिम	आणि ८६ अंतर्गत तालुका-दमण मधील नोंदणीकृत आणि ब्लॉक	एकूण	१३०० वा. १५००	लाख	०३८३०२००००१२३१	₹.
	सुरेंद्र निवास, २०	बी-१ जुना च्या फोलिओ ३८५ येथील क्र. १ आणि ३/५५ अंतर्गत		वा.	२) रु. ०.७१	٦.	०५.०९.२०२२
	दादाभाई रोड,	दमण च्या नोंदणीकृत कार्यालयामधील नोंदणीकृत स.क्र. ६८०, ३	देयके तसेच पुढील	३. २८.०७.२०२२	लाख	बीएआरबी०बीएएलबीओ	३. ०१.०० वा. ते
	विलेपार्ले (प), मुंबई	आणि ४, ६८१/१ चा भाग धारक दमण इंडस्ट्रियल इस्टेट मधील	व्याज/त्यावरील खर्च,	आणि १७.००	३) रु. ०.५०	एम (पाचवा वर्ण शून्य)	०५.०० वा.
	४०००५६	जिमन आणि बिल्डिंग/शेड ए-२/१९, मोजमापित ३२९.५५	कमी वसुली अद्ययावत	वा.	लाख	३. बॅलार्ड इस्टेट	
	१) श्री. सचिन दोशी,	चौ.मी. आणि प्लॉट क्र. मोजमापित ८३१ चौ.मी. धारक येथे वसले-					
	२) चंद्रवदन दोशी	ली प्लान्ट आणि मशिनरी.					
	सुरेंद्र निवास, २०	बँकेला ज्ञात बोजा : शून्य					
	दादाभाई रोड,	गाव दाभेल, तालूका आणि जिल्हा दमण-३९६२१ येथील क्र. ८५					
	विलेपार्ले (प).	आणि ८६ अंतर्गत तालुका- दमण मधील नोंदणीकृत आणि ब्लॉक					
		बी-१ जुना च्या फोलिओ ३८५ येथील क्र. १ आणि ३/५५ अंतर्गत					
		दमण च्या नोंदणीकृत कार्यालयामधील नोंदणीकृत स.क्र. ६८० ३					
		आणि ४ ६८१/१ चा भाग धारक दमण इंडस्ट्रियल इस्टेट येथे स्थित					
		शेर क ग_2/99 रोशील नमलेले उन्हें (मॉल्स)					

बँकेला ज्ञात बोजा : शून्य विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://auctiontiger.net/EPROC/ मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृ अधिकाऱ्यांशी दू. क्र. ०२२–४३६८३८०३, मोबाईल क्र. ९९३०३३२६८६ यावर संपर्क साधावा. सही/

दिनांक : २५.०८.२०२२

कंपनी सेक्रेटरी

एशियन पेंट्स लिमिटेड सीआयएन: L24220MH1945PLC004598 **नोंदणीकृत कार्यालय :** ६ए, शांतिनगर सांताकूझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५

ॲड. पुनित कचालिया

(पेपर प्रकाशनाकरिता सीपीसी चा आदेश ५ नियम २०(I-ए))

बिल्डिंग, सर फिरोजशाह मेहता रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, द्वारा तिचे शाखा व्यवस्थापक, **श्री..वय.. पेशा नोकरी**

संतोष कुमार सिंग, वय: वर्ष, पेशा व्यवसाय, सत्यम रोडलाईन्स प्रोप्रायटरी कन्सर्नचे प्रोप्रायटर, जयअंबे, चाळ कमिटी

मे. एस. के. ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटरी कन्सर्न, द्वारा तिचे प्रोप्रायटर, श्री. सलमान बशीर कालसेकर, वय ३१ वर्ष, भारतीय

म्हणून वादी विनंती करतातः ्ए) सदर सन्माननीय न्यायालयाने कपा करुन निशाणी 'जे' अशा दाव्याच्या तपशिलानसार वसली किंवा प्रदानापर्यंत वाद

्राज्य करण्यासाठी प्रतिवादींना निर्देश देणारा आदेश आणि हुकूम मंजुर करावा. (जी) आवश्यक असल्यानुसार खटल्याचे स्वरूप आणि एर्सिस्थतीनुसार अशा अन्य आणि पुढील अनुतोषांकारिता.

नगर दिवाणी न्यायालय, मुंबई



(CIN: L65990MH1994PLC077482)

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

days inclusive) for the purpose of the said AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

hanged subsequently.